

July 17, 2023

The Manager
Listing Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai 400 001

Re: Scrip Code of Debt: 955968 Security ID: FFSP24MAR17, ISIN: INE712W08037 Scrip Code of Debt: 959019 Security ID: 0FFSPL29, ISIN: INE712W08029

Sub: Newspaper Publication – Revised Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023

Dear Sir/ Ma'am,

The Meeting of the Board of Directors of the Company was held on July 11, 2023 at the registered office of the company, to and take on record, inter alia, the Revised Audited Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2023 prepared in due compliance of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The revised audited financial results were adopted and approved in the said Board Meeting.

In terms of Regulation 52 of Listing Regulations, the said Revised Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 have been published, in Financial Express (in English – All India edition) newspapers on Thursday, July 13, 2023 and in Mumbai Lakshadeep (in Marathi - Mumbai Edition) newspapers on Friday, July 14, 2023.

We attach herewith copy of the above-mentioned newspaper cuttings, evidencing the publication of the Revised Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023.

The above information will also be available on the website of the Company: www.finquestfinance.in.

al So

This is for your information and record please.

Thanking You

Yours faithfully,

For Finquest Financial Solutions Private Limited

Hardik B. Patel

Managing Director & CEO

DIN: 00590663

FINQUEST

Hardik B. Patel

DIN: 00590663

Managing Director & CEO

FINANCIAL EXPRESS

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED Regd Off.: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home-Town, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083. Maharashtra, India CIN: L45100MH1994PLC082540, Phone No: 9167720671/022-25780272 Website: www.gecpl.com, Email Id: geninfo@gecpl.com EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (Rs in Lakhs)

600 - 00						
SI.			Quarter Ended		Year E	Ended
No.	Particulars	31/03/2023 (Audited)	31/12/2022 (Unaudited)	31/03/2022 (Audited)	31/03/2023 (Audited)	31/03/2022 (Audited)
A. 4	lotal Income from Operations	8681.48	18572.42	10180.37	27253.90	26036.77
2.	Net Profit/ Loss for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	784.83	1218.91	856.56	2003.74	1742.40
3.	Net profit/(Loss) for the period before Tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	784.83	1218.91	856.56	2003.74	1742.40
4.	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	589.73	941.39	664.68	1531.12	1392.22
5.	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	593.41	940.27	668.86	1533.68	1396.40
6.	Equity Share Capital	2651.81	2106.97	2106.97	2651.81	2106.97
7.	Earnings Per Share (of Rs 5/- each)					
	(for continuing and discounted operations) -					
1.	Basic:	1.12	2.23	1.71	3.58	3.31
2.	Diluted:	1.01	2.01	1.71	3.54	3.31
Note):-					

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015.

The above is an extract of the detailed format of Standalone financial results for the quarter and year ended March 31, 2023 and Annual Result for the year ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the guarter ended March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended March 31 and the year to date published figures for the nine months ended December 31, 2022. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the Stock Exchange and the Company. (http://www.company.com/

/www.bseindia.com, https://www.nseindia.com/ and www.gecpl.com). By Order of the Board of Director **Generic Engineering Construction and Projects Limited**

> Mr. Manish Patel **Managing Director**

Date: July 11, 2023 Place: Mumbai

PUBLIC NOTICE INVITING EXPRESSION OF INTERESTS FROM ELIGIBLE PROSPECTIVE PARTICIPANTS FOR TAKING NON READILY REALISABLE ASSETS UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 ON ASSIGNMENT BASIS

KSS PETRON PRIVATE LIMITED (In Liquidation) CIN: U45400MH2007PTC2342975 Regd. Off: Swastik Chambers, 6th Floor Sion Trombay Road, Chembur, Mumbai Maharashtra 400071

Date & Time of Submission of EOI: 28.07.2023 at 06:00 P.M. Notice is being given to the Public for submissions of Expression of Interest for assignment of Assets of KSS Petron Private Limited (in liquidation) ("KSS") which are considered as Not Readily Realisable Assets ("NRRA") as per the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Code") and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016 ("Regulations") on "as is where is, as is what is, whatever there is and without

The Liquidator of KSS, as per the provisions of the Code and Regulations proposes to assign all rights, interests/outcome & obligations pertaining to NRRA of KSS through submission of bids. The Expression of Interest is being sought from eligible participants to submit their interest in taking over the NRRA of KSS on assignment basis and as per the terms and conditions as detailed in the Process Document dated 13.07.2023. The description of assets and the process contemplated by the Liquidator for assignment of the NRRA is provided and available on the website of KSS: www.ksspetron.in Prospective Participants are advised to go through the terms and conditions of the Process Document thoroughly.

1) Interested eligible Process Applicants may submit their Expression of Interest as per the Process Document available on the website on or before

2) For more details in relation to list of Not Readily Realisable Assets (NRRA), process for submitting the Expression of Interests, earnest money deposit, timeline and relevant terms & conditions, please refer the Process Information Document dated 13.07.2023 available on the website of the Corporate Debtor:

3) For any further information or clarification, you may please reach out to the Liquidator at 011-49121644-45 or his team member, Mr. Vishal Nagoal at +91 9999944752. For KSS Petron Private Limited

Date : 13.07.2023 CS Vineet K Chaudhary Place: New Delhi Liquidator In the matter of KSS Petron Private Limited IBBI Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00103/2017-18/10246 AFA Valid till 23:11.2023 Liquidatorkssperton@vkcindia.com (process specific) ip.vineetchaudhary@gmail.com (registered with IBBI) Address of the Liquidator registered with IBBI: D-38, LGF (L/S), South Extension, Part-II, New Delhi-110049

Allotmen

Number of successful | Total No. of shares

(This is only an advertisement for information purposes and not a prospectus announcement)

ALPHALOGIC INDUSTRIES LIMITED (Formerly known as Alphalogic Trademart Limited)

Our Company was originally incorporated as Public Limited Company in the name of "Alphalogic Trademart Limited" on September 22, 2020 under the provision of the Companies Act, 2013 bearing Corporate Identification Number

DIN: 00195878

J51909PN2020PLC194296 issued by Registrar of Companies, Central Registration Centre. Subsequently, the name of our Company was changed to "Alphalogic Industries Limited" vide a fresh Certificate of Incorporation dated January 28, 2022 bearing Corporate Identification Number U01100PN2020PLC194296 issued by Registrar of Companies – Pune. For further details of change in name and registered office of our company, please refer to section titled "Our History and Certain Corporate Matters" Registered Office: 405, Pride Icon, Near Columbia Asia Hospital, Kharadi Bypass Road, Pune – 411014, Maharashtra, India Corporate Office: Office No. 207, 2nd Floor, Kohinoor B-Zone, Besides Vijay Sales, Old Mumbai-Pune Highway, Pimpri

Chinchwad, Pune – 411019, Maharashtra, India Factory Address: Plot No – 6, S. No. 164/1, Alankapuram Road, Opp. Yashobhumi Society, Wadmukhwadi, Pune – 412 105, Maharashtra, India Contact Person: Ms. Aayushi Khandelwal, Company Secretary & Compliance Officer; Tel No: +91 82977 40000, E-Mail ID: cs@alphalogicindustries.com; Website: www.alphalogicindustries.com; CIN: U01100PN2020PLC194296 **OUR PROMOTERS: M/S. ALPHALOGIC TECHSYS LIMITED**

BASIS OF ALLOTMENT

PRICE OF ₹96/- PER EQUITY SHARE, AGGREGATING TO ₹ 64.51 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTIONS BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE ESS MARKET MAKER RESERVATION PORTION AND ALPHALOGIC TECHSYS RESERVATION PORTION I.E., ISSUE OF 11,41,200 EOUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH FOR CASH AT A PRICE OF ₹96/- PER EOUITY SHARE,

THIS OFFER IS BEING MADE IN TERMS OF CHAPTER IX OF THE SEBI (ISSUE OF CAPITALAND DISCLOSURE REQUIRMENT) REGULATIONS, 2018 (THE "SEBI ICDR REGULATIONS") READ WITH RULE 19(2)(b)(i) OF SCRR AS AMENDED. THIS ISSUE IS A FIXED PRICE ISSUE AND ALLOCATION IN THE NET OFFER TO THE PUBLIC WILL BE MADE IN TERMS OF REGULATION 253(2) OF THE SEBI (ICDR) REGULATIONS, 2018. (For further details please see "The Issue" beginning on page no. 43 of the Prospectus.)

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10/- EACH AND THE ISSUE PRICE IS ₹ 96/- EACH. THE ISSUE PRICE IS 9.60 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. ISSUE PROGRAMME: ISSUE OPENED ON: JULY 03, 2023 and CLOSED ON: JULY 06, 2023

PROPOSED DATE OF LISTING: JULY 14, 2023*.

Gross Application

Sr. | No. of Shares applied | Number of | % to | Total No. of Shares | % to |

The Equity Shares offered through Prospectus are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited ("BSE"). Our Company has received in-principal approval letter dated June 23, 2023 from BSE for using its name in this offer document for listing of our shares on the SME Platform of BSE. For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be the BSE Limited ("BSE"). The trading is proposed to be commenced on or about

July 14, 2023* * Subject to receipt of listing and trading approvals from the BSE Limited. SUBSCRIPTION DETAILS

The Issue was subscribed to an extent of 6.79 times i.e., Gross Subscription of Rs. 85,96,33,200/- for 91,10,400 equity shares were based on the bid file received from BSE Limited on the day after closure of the Issue received as against Rs. 12,87,93,600/- for 13,41,600 equity shares. (Including subscription by Market Makers to the Issue). The Issue was subscribed to an extent of 4.47 times (after technical rejection and bids not banked). i.e., Net Subscription of Rs. 57.50.78.400/- for 59.90.400 equity shares after eliminating technically rejected and bid not banked applications. **Summary of the Valid Applications Received:**

	~	o mogor y	O. O. O. I.PP	ALCOHOLD II	23000 220	CCCACALO	1.00	****		7.2.0
ш	No		No. of Application	Equity Share	No. of Application	Equity Share	No. of Application	Equity Share	No. of Application	Equity Share
П	1	Retail Individual Applicants	2,852	34,22,400	82	98,400	2,770	33,24,000	552	6,62,400
	2	Non Retail Applicants (Non Institutional	280	24,54,000	11	49,200	269	24,04,800	187	4,78,800
		Applicants and QIBs)								
	3	Market Maker	1	67,200	- 1	-	1	67,200	1	67,200
	4.	Shareholders Reservation	86	2,56,800	41	62,400	45	1,94,400	35	1,33,200
		Total	3,219	62,00,400	134	2,10,000	3,085	59,90,400	775	13,41,600
	Allocati	ion: The Basis of Allotment was finalized in c	onsultation with the De	esignated Stock Exc	hange – BSE Limited.	on July 11, 2023.				The state of the s

A. Allocation to Market Maker (After Technical & Multiple Rejections and Withdrawal): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹96/- per Equity Share, was finalised in consultation with BSE Limited The category was subscribed by 1.00 time. The total number of shares allotted in this category is 67,200 Equity shares.

Allocation per Applicant

ı	Sr.	No. of Shares applied for	Number of	% to total	Total No. of Shares applied in	% to total	Allocation p	er Applicant	Ration of allotte	ees to	Number of successful applicants	Total No. of shares allocated/
ı	No	(Category wise)	applications received		each category		Before rounding off	After rounding off	applicants	8	(after rounding)	alloted
ı	- 1	67200	1	100.00	67200	100.00	67200.00	67200	FIRM		1	67200
ı		GRAND TOTAL	1	100.00	67200	100.00	7		- 25		1	67200
ı	B. All	ocation to Retail Indivi-	dual Investors (Afte	r Technical	& Multiple Rejections and	Withdrawal):	The Basis of Allo	tment to the Retai	l Individual Inve	estors, at	the issue price of ₹96/- per I	Equity Share, was finalized in
ı	consu	Itation with BSE Limited.	The category was su	bscribed by 5	5.02 times i.e. for 33,24,000 I	Equity Shares.	Total number of sha	ares allotted in this	category is 6,62.	,400 Equ	ity Shares to 552 successful a	pplicants.

No. of Shares applied for Number of Total No. of Shares applied in Ration of allottees to Number of successful Total No. of shares allocated/ (Category wise) applications received each category applicants(after rounding) alloted Before rounding off | After rounding off 3324000 662400 2770 100.00 552 1200 100.00 239.13 1200 276 1385 552 2770 3324000 100.00 662400 100.00 GRAND TOTAL C. Allocation to Non Retail Applicants (Non Institutional Applicants and OIBs) (After Technical Rejections & Withdrawa): The Basis of Allotment to Other than Retail Individual Investors, at the issue price of ₹ 96/- per Equity

Share, was finalized in consultation with BSE Limited. The category was subscribed by 5.02 times i.e. for 24,04,800 Equity Shares. Total number of shares allotted in this category is 4,78,800 Equity Shares to 187 successful applicants The category wise details of the Basis of Allotment are as under:

Sr.	No. of Shares applied	Number of	% to	Total No. of Shares	% to	Anocation	oer Applicant		anottees	Number of successful	Total No. of shares
No	for (Category wise)	applications received	total	applied in each category	total	Before rounding off		to app	olicants	applicants (after rounding)	allocated/alloted
	2400	103	38.29	247200	10.28	477.84	1200	41	103	41	49200
2	3600	38	14.13	136800	5.69	716.77	1200	23	38	23	27600
3	4800	26	9.67	124800	5.19	955.69	1200	21	26	21	25200
4	6000	28	10.41	168000	6.99	1194.61	1200	FIRM		28	33600
5	7200	10	3.72	72000	2.99	1433.53	1200	FIRM		10	12000
	1		-				1200	2	10	2	2400
6	8400	3	1.12	25200	1.05	1672.46	1200	FIRM		3	3600
							1200	§ 1	3	I	1200
7	9600	8	2.97	76800	3.19	1911.38	1200	FIRM		8	9600
							1200	5	8	5	6000
8	10800	11	4.09	118800	4.94	2150.30	1200	FIRM		§1 II	13200
							1200	9	11	9	10800
9	12000	6	2.23	72000	2.99	2389.22	2400	FIRM		6	14400
10	13200	1	0.37	13200	0.55	2628.14	2400	FIRM		5) I	2400
П	14400	I	0.37	14400	0.60	2867.07	2400	FIRM		1	2400
12	15600	4	1.49	62400	2.59	3105.99	2400	FIRM	5 10	4	9600
							1200	2	4	2	2400
13	18000	2	0.74	36000	1.50	3583.83	3600	FIRM		2	7200
14	21600	3	1.12	64800	2.69	4300.60	3600	FIRM	9 97	3	10800
			-	Č.	2		1200	1	3	() I	1200
15	22800	2	0.74	45600	1.90	4539.52	4800	FIRM		2	9600
16	24000	5	1.86	120000	4.99	4778.44	4800	FIRM		5	24000
17	25200	2	0.74	50400	2.10	5017.37	4800	FIRM		2	9600
18	26400	1	0.37	26400	1.10	5256.29	4800	FIRM		1	4800
19	28800	1	0.37	28800	1.20	5734.13	6000	FIRM	J 10	9 1	6000
20	30000	2	0.74	60000	2.50	5973.05	6000	FIRM	§ 10	2	12000
21	31200	1	0.37	31200	1.30	6211.98	6000	FIRM		1	6000
22	32400	1	0.37	32400	1.35	6450.90	6000	FIRM	15.	1	6000
23	33600	1	0.37	33600	1.40	6689.82	7200	FIRM		1	7200
24	40800	1	0.37	40800	1.70	8123.35	8400	FIRM		1	8400
25	48000	1	0.37	48000	2.00	9556.89	9600	FIRM		1	9600
26	52800	2	0.74	105600	4.39	10512.57	10800	FIRM		2	21600
27	74400	1	0.37	74400	3.09	14813.17	14400	FIRM		1	14400
28	104400	1	0.37	104400	4.34	20786.23	20400	FIRM		1	20400
29	109200	1	0.37	109200	4.54	21741.92	21600	FIRM		1	21600
30	117600	1	0.37	117600	4.89	23414.37	24000	FIRM		1	24000
31	144000	1	0.37	144000	5.99	28670.66	28800	FIRM		1	28800
	GRAND TOTAL	269	100.00	2404800	100.00				ÿ 151	187	478800

D. Allocation to Shareholders under Alphalogic Techsys Reservation Portion (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to the Shareholders under Alphalogic Techsys Reservation Portion, at the issue price of ₹ 96/- per Equity Share, was finalized in consultation with BSE Limited. The category was subscribed by 1.46 times i.e. for 1,94,400 shares. Total number of shares allotted in this category is 1,33,200 Equity Shares to 35 successful applicants.

The category wise details of the Rosis of Allotment are as under

Sr.	No. of Shares applied		% to total	Total No. of Shares applied in	% to total	Allocation p	er Applicant	Ration of a	allottees to	Number of successful applicants	Total No. of shares allocated/
No	for (Category wise)	applications received		each category		Before rounding off	After rounding off	appli	cants	(after rounding)	alloted
1	1200	32	71.11	38400	19.75	822.22	1200	22	32	22	26400
2	2400	4	8.89	9600	4.94	1644.44	1200	FIRM		4	4800
		i i					1200	2	4	2	2400
3	3600	3	6.67	10800	5.56	2466.67	2400	FIRM	W 5	3	7200
4	4800	1	2.22	4800	2.47	3288.89	3600	FIRM	8 B	1	3600
5	6000	1	2.22	6000	3.09	4111.11	3600	FIRM	8 8	1	3600
6	12000	1	2.22	12000	6.17	8222.22	8400	FIRM		1	8400
7	21600	1	2.22	21600	11.11	14800.00	14400	FIRM		1	14400
8	24000	1	2.22	24000	12.35	16444.44	16800	FIRM		1	16800
9	67200	1	2.22	67200	34.57	46044.44	45600	FIRM		1	45600
	GRAND TOTAL	45	100.00	194400	100.00		X		16 (6	35	133200

The Board of Directors of the company at its meeting held on July 11, 2023 has approved the Basis of Allotment of Equity shares as approved by the Designated stock Exchange viz. BSE Limited and at a meeting held on July 11, 2023 has authorized the corporate action for the transfer and allotment of the Equity Shares to various successful applicants.

In terms of the Prospectus dated June 23, 2023 and as per the SEBI (ICDR) Regulations, 2018 wherein a minimum of 50% of the net offer of shares to the Public shall initially be made available for allotment to retail individual investors as the case may be. The balance net offer of shares to the public shall be made available for allotment to a) individual applicants other than retail investors and b) other investors, including Corporate Bodies / Institutions irrespective of number of shares applied for. The unsubscribed portion of the net offer to any one of the categories specified in (a) or (b) shall be made available for allocation in the other category, if so required. "For the purpose of sub-regulation (2) of regulations 253, if the retail individual investor category is entitled to more than fifty per cent on proportionate basis, the retail individual investors shall be allocated that higher percentage". The Shareholder Reservation Portion shall not exceed 10% of the post-Issue paid-up Equity Share capital. Any unsubscribed portion remaining in the Shareholder Reservation Portion shall be added to the Net Issue.

The instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount has been processed on July 11, 2023. Further, the CAN-cum-Refund advices and allotment advice and/or notices will be forwarded to the address/email id of the Applicants as registered with the depositories as filled in the application form on or before July 12, 2023. In case the same is not received within 10 days, investors may contact at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the BSE SME Platform within six working days from the date of the closure of the Issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated June 23, 2023 ("Prospectus") INVESTORS PLEASE NOTE The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issuer, http://cambridge.cameoindia.com/Module/IPO Status.aspx All future correspondence in

this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:



Place: Pune

Date: 12/07/2023

CAMEO CORPORATE SERVICES LIMITED

"Subramanian Building", #1, Club House Road, Chennai - 600 002, India

Telephone: +91-44-40020700, 28460390 Facsimile: +91-44-28460129 Email: investor@cameoindia.com Website: www.cameoindia.com

Contact Person: Mr. R.D. Ramasamy, Director SEBI Registration Number: INR000003753 CIN: U67120TN1998PLC041613

For ALPHALOGIC INDUSTRIES LIMITED On behalf of the Board of Directors

Vedant Goel

Managing Director THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF

DELHI JAL BOARD: GOVT. OF NCT OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (T)M6 C/o ACE(M)6

OHT ASHOK VIHAR, NEW DELHI-110052 Press NIT No. 22 (2023-24)

		(.	-0-0,	
S. No	Name of Work	Estimated Cost Rs.	Date of release of tender in E-procurement solution Tender ID	Last date /Time of receipt of tender through e-procurement
-1,	Replacement of old and damaged sewer lines in C-block Shakti nagar Extension, phase 3 Ashok vihar, ward no 66-N (Wazirpur) in Wazirpur Constituency, AC-17		10.07.2023 2023_DJB_244277_1	24.07.2023 upto 3.00 PM
-2.	Replacement of old damaged deep main sewer line by Pantode pipe bursting method I-Block mother dairy to park in Shakurpur RSC in Tr Nagar in AC-16 Tender ID:- 2023_DJB_244277_2		10.07.2023 2023_DJB_244277_2	24.07.2023 upto 3.00 PM

The same has been uploaded on e-procurement as mentioned above

ISSUED BY P.R.O. (WATER) (S.N. Prasad) **Executive Engineer (T) M-6** Advt. No. J.S.V. 87 (2023-24) STOP CORONA: wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

> Finguest Financial Solutions Private Limited CIN: U74140MH2004PTC146715

Reg. Office: 602, Boston House, 6th Floor, Suren Road, Andheri (East), Mumbai - 400093 Email ID: hpatel@finquestonline.com, Website: https://finquestfinance.in/

- 12	W				(Rs. in La		earning per s	share data	
		Fort	he Quarter er	nded	For the Year ended				
Sr.	2 01 01	Standalone			Stand	alone	Consolidated		
Sr. No.	Particulars	March 31, 2023 (Audited)	December 31, 2022 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2023 (Audited) (Revised)	March 31, 2022 (Audited)	
1	Total Income from Operations	733	1,362	3,172	3,225	19,635	46,483	36,299	
2	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(2,796)	(1,454)	(5,432)	(5,129)	5,451	(6,452)	2,935	
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(2,796)	(1,454)	(5,432)	(5,129)	5,451	(6,842)	2,935	
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	(2,418)	(1,510)	(7,753)	(5,293)	3,130	(7,258)	1,758	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,420)	(1,509)	(7,752)	(5,293)	3,131	(7,244)	1,781	
6	Paid up Equity Share Capital	3,190	3,190	3,190	3,190	3,190	3,190	3,190	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	17,665	20,085	22,961	17,665	22,961	23,086	29,577	
8	Securities Premium Account								
9	Net worth	20,855	23,275	26,151	20,855	26,151	26,276	32,767	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	21,866	36,293	34,227	21,866	34,227	68,387	80,652	
11	Outstanding Redeemable Preference Shares		(20)	- 1	9 90		***		
12	Debt Equity Ratio	1,05	4.56	1.31	1.05	1.31	2.60	2.46	
13	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	2-2000		500000					
-	1. Basic:	(7.58)	(4.73)	(24.30)	(16.59)	9.81	(22.75)	5.51	
- 1	2. Diluted:	(7.58)	(4.73)	(24.30)	(16.59)	9.81	(22.75)	5.51	
14	Capital Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	
15	Debenture Redemption Reserve	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	
16	Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	
17	Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	

1. The above Standalone financial results for the quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 30, 2023 and have been subjected to review by the statutory auditors.

We would like to inform you that this has come to the knowledge of the Company that there were technical errors in the Consolidated Financial Statement that have occurred inadvertently and involuntarily by the Company. In consideration of this, revised Consolidated Financial results of the Company has been reviewed by the Audit Committee and readopted by the Board of Directors at its meeting held on July 11, 2023 and have been subjected to review by the statutory auditors in addition to this, there is no change in standalone financial statements for the year ended on March 31, 2023.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly / Annua Financial Results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.finguestfinance.in. Figures for the guarters ended March 31, 2023 and March 31, 2022 are the balancing figures between consolidated audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third guarter of the relevant financia

years in accordance with applicable Ind AS. The Company is a Non-Deposit taking Non-Systemically Important Non-Banking Financial Company (NBFC-ND-NSI) registered with the Reserve Bank of India (RBI) and has been classified as an Investment and Credit Company (NBFC-ICC)

For Finguest Financial Solutions Private Limited

Date: 11-07-2023

Name of the Acquirers

Place : Mumbai

POST OFFER ADVERTISEMENT **SURANI STEEL TUBES LIMITED**

(Hereinafter referred to as 'SSTL' or 'TC' or 'Target Company') CIN: L27109GJ2012PLC071373

Registered Office: S. No.110,115, Opp. Vinayak TMT, Bayad Road, Tal. Dahegam, Sampa Gandhinagar, Gujarat 382315

Tel. No.: +91-9289119980, Email ID: info@suranisteel.com, Website: www.suranisteel.com Open Offer for acquisition of 33,13,600 Equity Shares from the Shareholders of Surani Steel Tubes Limited by Mr. Vijay Singla, Mr. Chetan Singla and Ms. Santosh Rani

This Post Offer Advertisement is being issued by Corporate Professionals Capital Private Limited, for and on behalf

of Mr. Vijay Singla, Mr. Chetan Singla and Ms. Santosh Rani (hereinafter collectively referred to as 'Acquirers') in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011. The Detailed Public Statement ('DPS') with respect to the aforementioned offer was made on March 24, 2023, Friday in Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions), Financial Express (Gujarati) (Ahmedabad Edition) and Pratahkal (Marathi) (Mumbai Edition). Name of the Target Company Surani Steel Tubes Limited

> Mr. Vijav Singla Mr. Chetan Singla

		 Mr. Chetar Ms. Santos 			
3.	Name of the PAC	NA			
4.	Name of the Manager to the Offer	Corporate Prof	essionals Capital	Private Limited	
5.	Name of the Registrar to the Offer	Beetal Financia	al & Computer Se	rvices Private L	imited
6.	Offer Details		-		
a.	Date of Opening of the Offer	June 16, 2023,	Friday		
b.	Date of Closure of the Offer	June 30, 2023,	Friday		
7.	Date of Payment of Consideration	July 11, 2023,	Tuesday		
8.	Details of Acquisition				
SI. No.	Particulars		in the Offer ument	Act	uals
8.1	Offer Price	INR 44 per	equity share	INR 44 per	equity share
8.2	Aggregate number of shares tendered	33,13,600 E	quity Shares	19,64,000 E	Equity Shares
8.3	Aggregate number of shares accepted	33,13,600 E	quity Shares	19,64,000 E	quity Shares
8.4	Size of the Offer (Number of shares multiplied by offer price per share)	INR 14,5	7,98,400/-	INR 8,6	4,16,000/-
8.5	Shareholding of Acquirers before Agreements/ Public Announcement (No. & %)	1	III.	NIL	
8.6	Shares Acquired by way of Agreements / Allotment Number % of Fully Diluted Equity Share Capital	1000000	4,000 97%	10 HONTON	4,000 97%
8.7	Shares Acquired by way of Open Offer Number % of Fully Diluted Equity Share Capital	2050000	3,600 0%		64,000 71%
8.8	Shares acquired after Detailed Public Statement Number of shares acquired Price of the shares acquired % of the shares acquired	INF	4,000 R 22/- 97%	INF	4,000 R 22/- 97%
8.9	Post offer shareholding of Acquirers Number % of Fully Diluted Equity Share Capital	1,000,000	7,600 97%	THE RESERVE	78,000 68%
8,10	Pre & Post offer shareholding of Public	Pre offer	Post offer	Pre offer	Post offer
	Number	54,70,000	21,56,400	54,70,000	35,06,000
	% of Fully Diluted Equity Share Capital	66.03%	26.03%	66.03%	42.32%

(*) The acquisition of shares oursuant to the Share Purchase Agreement entered on March 16, 2023, between the Acquirers and Sellers for the acquisition of 28,14,000 equity shares representing 33.97% of the paid-up share capital of the company has been completed and the Acquirers have acquired the control over the Target Company in terms of Regulation 22(2) of SEBI (SAST) Regulations, 2011.

The Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011. A copy of this Post Offer Advertisement will also be available on the SEBI website at www.sebi.gov.in; NSE website at www.nseindia.com; website of Manager to the Offer www.corporateprofessionals.com and at the registered office of the Target Company at S. No.110,115, Opp. Vinayak TMT, Bayad Road, Tal. Dahegam, Sampa Gandhinagar, Gujarat 382315. India.

Issued by Manager to the Offer



CORPORATE PROFESSIONALS CAPITAL PRIVATE LIMITED D-38. South Extn. Part 1. New Delhi - 110049

Contact Person: Mr. Manoj Kumar / Ms. Ruchika Sharma Ph.: +91-11-40622228 / +91-11-40622248, Fax: +91-11-40622201 Email ID: manoj@indiacp.com / ruchika.sharma@indiacp.com SEBI Regn. No: INM000011435

For and on behalf of

Mr. Vijay Singla Acquirer 1

Place: New Delhi

Ms. Chetan Singla Acquirer 2

Ms. Santosh Rani Acquirer 3

financialexp.epap.in

ALPHALOGIC INDUSTRIES LIMITED

Date: July 13, 2023

पीयूष गोयल यांची इंग्लंडच्या व्यापार मंत्र्यांशी मुक्त व्यापार करार आणि व्यापार

संबंधांवर चर्चा

लंडन, दि.१२ : भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी १० ते १२ जुलै या कालावधीत इंग्लंडची राजधानी लंडनला एक फलदायी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक उच्चपदर-थ राजकारणी, सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी संवाद साधला. भारत-इंग्लंड व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी म हत्त्वपूर्ण चर्चा केली. चालू वाटाघाटींच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्याशी ताळमेळ साधणारा हा दौरा धोरणात्मकदृष्ट्या योग्य वेळी आखला होता आणि संवादाला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरला.

दौऱ्यादरम्यान गोयल यांनी इंग्लंडचे व्यापार मंत्री केमी बॅडेनोक यांची भेट घेतली. मुक्त व्यापार कराराविषयी चर्चा केली आणि दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्याच्या अधिकाधिक संधी शोधण्याचा प्रयत्न केला. भारताची १.४ अब्ज लोकसंख्या आणि तिची उल्लेखनीय आर्थिक वाढ लक्षात घेउञ्न इंग्लंडसाठी भारतात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध असल्याचे दोन्ही मंत्र्यांनी मान्य केले. विविध कठीण मुद्द्यांवर दोघांनी उत्साहात स्पष्ट आणि म ्रक्त चर्चा केली. इंग्लंडच्या पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार डग्लस मॅकनील यांच्याशीही गोयल यांनी फलदायी चर्चा केली. या बैठकीत भारत आणि इंग्लंडच्या संबंधांना नवा आयाम देण्यासाठी आणि दोन्ही राष्ट्रांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी संयुक्त प्रयत्नांवर भर देण्यात आला. दोन्ही पक्षांनी सहयोगी उपक्रम ांद्वारे साध्य केलेल्या सकारात्मक परिणामांचे महत्त्व विचारात घेतले आणि भविष्यासाठी आशावाद व्यक्त केला. मॅकनील यांनी याआधी नवी दिल्लीचा दौरा करून वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

त्यांनी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. तसेच भारत आणि इंग्लंडसाठी परस्पर हिताच्या विविध क्षेत्रातील भागधारकांचा समावेश असलेली गोलमेज परिषदही त्यांच्या भेटीदरम्यान भारतात आयोजित करण्यात आली होती. त्यांनी भारत आणि इंग्लंडमधील उद्योगांना भारत सरकारच्या विविध उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या यूके चॅप्टरच्या सदस्यांशीही त्यांनी संवाद साधला.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

या नोटीसीद्वारे तमाम लोकांना कळविण्यात येते की, रामशामकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) अंतिम भुखंड ऋ. ५६९ (भाग) गररचना ४, माहिम विभाग, मुंबई ४०००२८ पंस्थेचा नोंदणी ऋ. बीओएम/ डब्लूजीएन/ एचएसजी/(टीसी) ७९९५ सन ९६-९७ हा असून संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील सभासदाच्या नावे निवासी गाळा असून त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांच्या खालील वारसानी त्यांच्या नावे निवासी गाळा स्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करुन ण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केलेले आहे. . पंस्थेच्या सभासदांची महाराष्ट्र सहकारी संस्था **हायदा १९६० नियम १९६१ व उपविधीती**ल् रतुदीनुसार संस्थाकडे वारस नोंद केलेला अर्ज न्या खालील वारसदाराव्यतिरिक्त इतः कोणीही मुळ सभासदांचे वारसदार असल्यास कंवा अर्जातील वारसदाराबाबत इतर कायदेशी पहवारसदारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारानी तसेच सदर निवासी गाळयावर **होणत्याही प्रकारच्या बँका, वित्त संस्था किं**वा कोणाही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती संस्थानी सरद जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत रामशामकृषा सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) चे अध्यक्ष, सचिव गंच्याशी पूर्वसूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायं. ७ ते ९ या वेळेत संपर्क ग्रधावा. विहित मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्ज केलेले अर्जदाराचे त्या इच्छापन्नानुसार प्रभासदाच्या निवासी गाळयाचे कायदेशीर वारसदार आहेत, असे समजून संस्था अशा भर्जदार व्यक्तीच्या नावे त्या सभासदांचे भाग व संस्थेतील निवासी गाळा इच्छापत्रानुसार हस्तांतरीत करेल व कायदेशीर कारवाई करिता ांबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसानभरपाई भरण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळाची रसणार नाही. सभासद निवासी गाळाधारक व त्यांच्या अर्जदार

वारसांची सूची

अ. ऋ. गाळा ऋ.

सभासदाचे नाव

सही/-

गृहनिमार्णसंस्था (मर्यादित

दिनांकः - १२/०७/२०२३

०१ २/१०५ कु. सविता गंगाराम मोहिते

अर्जदार (वारसदार) व्यक्तीचे नावः

श्रीमती रुवेता संतोष भाटकर नातेः सख्खी मामे बहिण

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **१) श्री. सुरज गुप्ता** व **२) निरज** <mark>श्यामजी गुप्ता</mark> यांना फ्लॅट क्र.२०४, इमारत क्र.ए-११, प्रबोध शांती नगर कोहौसोलि., सेक्टर-शांती नगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ ई जागा सदर फ्लॅटचे विद्यमान मालक **श्री. मंगलसिं**ह **नावुभा जडेजा** यांच्याकडून विक्री करारनामामार्फत खरेदी करण्याची इच्छा आहे. सदर फ्लॅटचे सर संबंधित दस्तावेज जसे मुळ करारनामा प्रत, मूळ ागप्रमाणपत्र इत्यादी विद्यमान मालकाच्या ताब आहेत, पैकी एक **मे. शांतीस्टार बिल्डर्स** आणि श्रीमती सरोज रतनचंद डिंगा यांच्या दरम्या झालेल्या विक्री करारनामाकरिता हमी उपनिबंधव ठाणे यांचे कार्यालयात दिनांक २०.०२.१९९० रोजीच एक नोंदणी पावती क्र.१७२०/१९९० आणि <mark>श्रीमर्त</mark> सरोज रतनचंद डिंग्रा व श्री. मन मोहन उचिर यांच्या दरम्यान झालेला दिनांक दिनांव ३०.०७.१९९२ रोजीचा विक्री करारनामा असे दोर्न्ह दस्तावेज हरवले आहेत आणि पुर्वीचे मालक विद्यमान मालकांचे प्रतिनिधींनी २८.०८.२००१ रोजी पोलीस तक्रार (एनसी) केली आहे आणि स्थानिक वृत्तपत्रात दिनांक ०७.०९.२००१ रोजी प्रसिद्ध ण्यात आले होते. माझे अशील **१) श्री. सूर**ज गुप्ता व २) निरज श्यामजी गुप्ता यांना सदर विक्री करारनामा हरविल्याचे ज्ञात आहे आणि जर कोणासह आक्षेप नाही आणि विद्यमान मालक **श्री. मंगलसिं**ह **नावुभा जडेजा** यांच्याकडून सदर फ्लॅट खरेदीस

जाहीर सूचना

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त फ्लॅट व्यवहाराबाब काही हित दावा किंवा अन्य अधिकार तसेच त्यांच टावा/आक्षेप योग्य कायदेशीर दस्तावेजांसह १६ **दिवसांत** कळवावे. विहित कालावधीत खाली नम्त केलेल्या पत्त्यावर दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यार पढ़े कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि असे समजले जाईल की. सदर फ्लॉर व्यवहारावर कोणासही दावा. अधिकार नाही तसेच कायद्यानुसार व्यवहार पुर्ण केला जाईल.

मालमत्तेची अनुसुची क्लॅट क्र.२०४, इमारत क्र.ए-११, प्रबोध शांती नगर कोहौसोलि., ए-११ व १२, प्रबोध शांती नगर कोहौसोलि., सेक्टर-२, शांती नगर, मिरा रोड

वकील मृदुल जी. पांड्ये (मालक: आरएमए लॉ लिगल ४था मजला, पी.सी. सेन्टर, पोद्दार चेंबर, १०९ एस.ए. ब्रेलवी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ मोबा.:७७१८००१३९१

सूचना

श्री. अरविंद दत्ताराम राणे यांनी याद्वारे जाहीर सूचना दिली आहे की, दत्ताराम यशवंत राणे, वय अंदाजे ६६ वर्षे, फ्लॅट क्रमांक २६, ०२ रा मजला, मजगाव डॉक एम्प्लॉईज वनिता को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि., विश्वकर्मा नगर, मुलुंड (प) मुंबई – ४००८०., आम्ही सूचना प्रसिद्ध करत आहोत की, आमच्या आई सौ. सुमती दत्ताराम राणे यांचे दि.३०.०४.२०२० रोजी आणि आमचे वडील श्री दत्ताराम यशवंत राणे यांचे दि.०६.०९.१९९४ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारस, म्हणजे त्यांची दोन मुले आणि दोन मुली अर्थात १) श्रीमती सुरेखा प्रकाश परब , दत्ताराम यशवंत राणे यांची मुलगी, २) श्री. अरविंद दत्ताराम राणे, दत्ताराम यशवंत राणे यांचा मुलगा, ३) श्री. सुवर्णा प्रदीप परब, दत्ताराम यशवंत राणे यांची मुलगी, ४) श्री. अजित दत्ताराम राणे, दत्ताराम यशवंत राणे यांचा मुलगा आम्ही फक्त आमच्या वडिलांचे आणि आईचे कायदेशीर वारस आहोत, आमचे दुसरे कोणीही कायदेशीर वारस नाही. आमची आई फ्लॅट क्रमांक २६, ०२र मजला, द मजॅगॉन डॉक एम्प्लॉईज वनिता को-ऑप.हाऊसिंग सोसायटी लि.. विश्वकर्मा नगर, मुलुंड (प.), मुंबई – ४०००८०., या फ्लॅटच्या मालक होत्या. तिच्या निधनानंतर आम्हाला वरील जागेचा हिस्सा आमच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी अर्ज केला आणि भाग प्रमाणपत्रामध्ये नाव नोंदवले.

कोणत्याही व्यक्ती/संस्थेला काही आक्षेप असल्यास त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत खाली स्वाक्षरीसह नोंदवावी. वरील उल्लेखासाठी कोणत्याही परिस्थिती किंवा परिस्थितीसाठी माझे अशिल पूर्णपणे जबाबदार असेल आणि त्यासाठी ते बांधील असतील.

ॲड. शमिका एस सुर्वे

कार्यालय क्र.४, तळमजला, लक्ष्मी सदन पाटील साईनाथ प्लाझा मागे, झवेर रोड एंड. मुलुंड (प), मुंबई – ४०००८०. मोबाईल क्र. ९८२०८८७०२९.

> श्री. अर्रविंद दत्ताराम राणे. दत्ताराम यशवंत राणे यांचा मुलग

फ्लॅट क्र.२६, ०२ रा मजला, मजगाव डॉक दिनांक: १४.०७.२०२३ एम्प्लॉईज वनिता को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि. विश्वकर्मा नगर, मुलुंड (प), मुंबई - ४००८० ठिकाण : मुंबई

विक्री सूचना

पीएसएल लिमिटेड, परिसमापनात परिसमापक: श्री. नितीन जैन

ई-मेल:assetsale1@aaainsolvency.in, psl.limited@aaainsolvency.in,

nitinjain@ichinencapitalservices.com मोबा :: ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेवा व श्री. वासिम)

ई-लिलाव इनसॉल्वन्सी ॲण्ड बँकरप्टसी कोड, २०१६ अन्वये मालमत्तेची विक्री

ई-लिलावाची तारीख व वेळ: १६ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.३.०० ते सायं.५.०० इस्ठे सादर करण्याची अंतिम तारीख: १४ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.३.०० पर्यंत भावी बोलिदाराद्वारे पात्रता दस्तावेज सादर करण्याची तारीख:

१३ जुलै, २०२३ ते २६ जुलै, २०२३ (५ मिनीटांच्या अमर्याद विस्तारासह)

<mark>पीएसएल लिमिटेड</mark> (पीरसमापनात) यांच्या मालकीचे मालमतेची विक्री दिनांक ११ सप्टेंबर, २०२० रोजीचे आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, अहमदाबाद न्यायपीठ यांच्याद्वारे नियुक्त पीरसमापकाद्वारे परिसमाप संपदेचा स्थापित भागनुसार केली जाईल. सदर विक्री https://nbid.nesl.co.in/app/login च्या ई-लिलाव गाध्यमातून खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे केली जाईल.

दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांचे दिनांक ०२.०५.२०२२ रोजीच्या आदेशानुसार परिसमापकांना अनुमती दिली आहे की, पीएसएल लिमिटेडची जप्त न केलेली मालमत्ता (रद्दीसह) विक्री करावी. आदेशाची प्रत ई-लिलाव दस्तावेजाचा

माग आह.				
मालमत्ता	<u>ब्लॉक</u>	आरक्षित मुल्य (रु. लाख)	प्रारंभ इरठे (रु. लाख)	वाढीव मुल्य (रु. लाख)
पी.वी.क्र.२५, कचीगम, दमण (युटी)-३९६२१० येथे असलेली यंत्र व सामग्री आणि वाहने.	ए	७५.९४ लाख	₹.७,५०,०००	₹.५0,000
रदी-खराव छप्पर व कॉलम्स तसेच ३ वाहने, पीएसएल वरसाना, अंजर, कच्छ सव्हें क्र.३५३४. (रद्दी नग अंदाजे २४५.६३ एमटी)	वी	९०.०० लाख	₹.९,००,०००	₹.५0,000
होण्डा सीआरव्ही (एमएच०२वीजी२४७७), उत्पादन वर्ष २००८, पेट्रोल, बनावट होण्डा, पीएसएल टॉबर मुंबई, मकवाना रोड, अंधेरी पुर्व.	सी	१.५४ लाख	₹.१५,000	₹.२०००
स्कोडा फॅविया (एमएच०२सीवी५३८२), उत्पादन वर्ष २०११, पेट्रोल, बनाबट स्कोडा, पीएसएल टॉबर मुंबई, मफबाना रोड, अंधेरी पुर्व.	डी	१.०७ लाख	₹.१0,000	₹.२०००
मारुती झेन एस्टीलो (एमएच०२वीडी९४७४), उत्पादन वर्ष २००७, पेट्रोल, बनावट मारुती, पीएसएल टॉवर मंबई, मकबाना रोड, अंधेरी पूर्व.	,tol.,	३३ हजार	₹.३,०००	₹.२०००

- वरील विक्रीसाठी राखीव किंमत **पीएसएल लिमिटेड**च्या एससीसीने २०.०६.२०२३ रोजी झालेल्या २६व्या एसी बैठकीत बहुमताने मंजूर केली आहे.
- व्लॉक 'ए' व 'बी' चे भाग असलेले वाहने जसे आहे जेथे आहे. जसे आहे जे आहे या तत्त्वावर विक्री केली जाईर आणि प्रलंबित आरटीओ कर व वाहनाकरिताचे अन्य शुल्क खरेदीदारास भरावे लागेल. आरटीओ कडून एनओर प्राप्त करून त्यांच्या नावे वाहन हस्तांतरीत करून घेण्याची संपुर्ण जवाबदारी खरेदीदाराची असेल. ज्याकरित परिसमापकाचे समूह योग्य सहकार्य करतील.
- क्लॉक 'ए' व 'बी' मधील रद्दी सामानाची संख्या ही साहित्य भरण्याच्या वेळी वजन करताना वास्तविक वजनाव आधारीत असेल आणि बोलिदार/खरेदीदारांनी व पीएसएल लिमिटेडने तपासावी. नोंदणीकृत मुल्यांकनकत यांच्याद्वारे दिलेल्या परिमाणाच्या सरासरीपेक्षा रही सामानाची संख्या अधिक असल्यास खरेदीदाराने बोली मुल्यानुसा सरासरी आधारावर वाहीव संख्येकरिता रक्कम जमा करावी. तसेच कापणी, भरणी व रद्द सामानाच्या परिवाहा शुल्कसुद्धा खरेदीदाराने भरावे.

सविस्तर नियम व अटी तसेच माहितीकरिता कृपया एएए इनसॉल्वन्सी प्रोफेशनल्स एलएलपी यांच्या https: nsolvencyandbankrupatcy.in/public-announcement/psl-limited/ वेबसाईटचा संदर्भ घ्यावा आणि प्रक्रिये सहभागी होण्यासाठी इरठे जमा करण्यापुर्वी वर नमुद लिंकवर ई-लिलाव प्रक्रिया दस्तावेज अपलोड करावेत.

दिनांक: १३.०७.२०२३ पीएसएल लिमिटेडच्या प्रकरणात परिसमाप

आयबीबीआय (रजि.क्र.आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी-०१५६२/२०१९-२०२०/१२४६ कांपरिट कार्यालवः ई-१०ए, केलाश कॉलनी, ग्रेटर केलाश १, नवी दिङ्की-११००४८. परिसमापक पत्ताः ई-३३७, तळमजला, जी.के-१, नवी दिङ्की-११००४८. ई-मेल: <u>assetsale1@aaainsolvencyin</u>, <u>assetsale2@aaainsolvencyin</u> nitinjain@aaainsolvency.ir संपर्क व्यक्ती: श्री. वासिम व पुनीत सचदेवा: +९१-८८००८६५२८४

ZENITH FIBRES LIMITED

Regd. Off: 311, Marol Bhavan, M.V. Road, J.B. Nagar Post, Andheri (E), Mumbai -59

NOTICE

In terms of requirement of section 125(6) of the Companies Act 2013 read with for transfer of equity shares of the Company to IEPF (Accounting, Audit, Transfer and Refunds) Rules 2016, the Company is required to transfer the shares in respect of which the dividend remains unpaid or unclaimed or a period of seven consecutive years to the IEPF Account established by

A list of such shareholders, who have not encashed their dividends for even consecutive years and whose shares are therefore liable for transfer o the IEPF Account, is placed on the website of the Company.

The company has sent individual communication to the concerned sharenolders on 08th July, 2023 whose shares are liable to be transferred to IEPF Account for taking appropriate action and submitting requisite documents to claim the shares and unclaimed dividend amount(s) before its credit to IEPF Account. Shareholders are requested to forward the requisite documents to Registrar and Share Transfer Agent, to claim the shares and

unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in absence of receipt of a valid claim by the hareholders, the company would be transferring the said shares to IEPF account without notifying further advance notice in accordance with the

equirement of said rules Please note that no claim shall lie against the Company in respect of inclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note upon such transfer, shareholders can claim the ransferred shares along with dividends from IEPF, for which details are available at www.iepf.gov.in

For any information /clarification on this matter, you may write to the ompany at baroda@zenithfibres.com or contact the Company's Registra and share transfer agent Bigshare Services Pvt. Ltd For ZENITH FIBRES LIMITED Place :Vadodara Siddhi Shah (Company Secretary) Dated: 14.07.2023

न्यायालय बॉम्बे शहर दिवाणी न्यायालय, दिंडोशी, गौरेगाव येथे

वाणिज्य संक्षिप्त दावा क्र. २०५/२०२२ मधील

निवाडा दावा क्र. १६/२०२३ करिता समन्स (दिवाणी प्रक्रिया संकेत, १९०८ च्या आदेश XXXVII अन्वये) यनियन बँक ऑफ इंहिया बॅकिंग कंपन्या (उपक्रमांचे संपादन आणि हस्तांतरण) कायदा, १९७० अन्वये स्थापित बॅंकिंग कंपनी मुख्य कार्यालयः २३९, विधानभवन मार्ग, मुंबई ४०० ०२१ शाखा कार्यालयः दुकान क्र. बी-१, २, ३, स्प्रिंग टाईम सीएचएस लि., ३ रा गोळीबार रोड, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००५५, महाराष्ट्र द्वारे - श्री. मनोज हर्मा, शाखा व्यवस्थापक वय - ४०, पेशाः नोकरी मोबाईल क्र. ८०८०७२४३१९ ... अर्जदार

. मे. एस३ एन्टरप्राईजेस, श्री. देवदत्त श्रीकांत रेगे (प्रोप्रायटर) वय - ४५ वर्षे, पेशाः व्यवसाय, प्लॉट क्र. ई१, ई११, दुकान क्र. ०७, तळमजला, ऐरोली राधा कृष्णा सीएचएस, ब्लॉक सेक्टर रोड, सेक्टर ९, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८, महाराष्ट्र. मोबाईल क्र. ९९२०५६२९९४ . मे. चिकन स्टेशन प्रोप्रा. सचिन पवार (फ्रॅन्चायझीधारक) वय - सज्ञान, पेशाः व्यवसाय वाशी इन्फोटेक पार्क, ८ वा मजला, ८१६, रघुलीला मॉलच्या मागे, महेश लंच होमजवळ, सेक्टर ३०-ए, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र

संबंधित सर्व पक्षकारांनी दि. ३० ऑगस्ट. २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता अर्जदाराकरित त्यांच्या प्रतिवादीविरुद्ध केलेल्या <u>एक्झिबट-"०"</u> या दाव्याच्या तपशिलानुसार रु. ७,२२,६९१.८३/-(रुपये सात लाख बावीस हजार सहाशे एक्क्याण्णव मात्र) करिता निर्णय घेण्याकरिता आणि <u>पु</u>र्व दावा दाखल केल्याच्या दिनांकापासून देयकाच्या वसुलीपर्यंत रु. ७,२२,६९१.८३/- वर १०.००१ प्रति वर्ष दराने व्याज आणि दाव्याचा खर्च प्रदान करावा असे निर्देश देण्याकरिता अर्जदाराच्या वतीने केलेल्या अर्जाच्या सुनावणीस चेंबरमध्ये न्यायाधिशांसमक्ष उपस्थित रहावे.

दिनांक ३० जानेवारी, २०२३ निवाड्याकरिता सदर समन्स श्री आनंदकुमार आर. सिंग, अर्जदाराकरिता वकील

कार्यालय - दुकान क्र. १० सनशाईन कमर्शियल कॉम्प्लेक्स_. स्टेशन रोड, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर, महाराष्ट्र ४०१२०९ यांच्याद्वारे घेण्यात आले आहे.

सही अर्जदाराकरिता वकील

मे. एस३ एन्टरप्राईजेस आणि इतर. टीपः कृपया नोंद घ्यावी की, श्री. तेनझिंग शेर्पा, वरील उल्लेखित अर्जदार यांचे दिनांक २० जानेवारी २०२३ रोजीचे प्रतिज्ञापत्र निवाड्याकरिता समन्सच्या समर्थनार्थ वापरण्यात येईल.

OTIS

ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेड सीआयएन:य२९१५०एमएच१९५३पीएलसी००९१५८ नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, मॅग्नेस टॉवर, माईडस्पेस, मालाड लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४, महाराष्ट्र. द्र.:९१-२२-२८४४९७००/६६७९५१५१, फॅक्स:९१-२२-२८४४९७९१,

वेबसाईट:www.otis.com (कपनीचे समभागधारकाचे लक्ष वधण्याकारता) गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे देण्यात न

कंपनीच्या भागधारकांना कंपनी कायदा २०१३ (सदर कायदा) च्या कलम १२४(६) च्या तरतुदी आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे विहित नियमानुसार सूचना देण्यात येत आहे.

आलेले/दावा न केलेले लाभांश हस्तांतरणाकरिता सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या विद्यमान तरतुदीनुसार वित्तीय वर्ष २०१५-२०१६ करिता २२ सप्टेंबर, २०१६ रोजी सदस्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित ८५वा लाभांश घोषित झाला होता आणि ते अद्यापी घोषित झाल्याच्या तारखेपासून ७ सलग वर्षांचा कालावधीमुळे आणि अद्यापी दावा न केल्याचे राहिल्याने व न दिल्याच्या कारणास्तव २९ ऑक्टोबर, २०२३ रोजी गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे. अशा संबंधित भागधारकांचे व आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय लाभांशाचे संपूर्ण तपशील https://www.otis.com/en/in वेबसाईटवर कंपनीने अपलोड केले आहे.

भागधारकांना कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड/कंपनीकडे खातेधारक म्हणन भागधारकाचे प्रथम नाव नमुद असलेले मुळ रद्द केलेला धनादेशासह वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांनी किंवा अद्यायावत बँक खाते तपशिलासह क्लायंट मास्टर यादीचे स्वसाक्षांकीत प्रत डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांनी लेखी स्वरुपात त्यांचे दावा न केलेले लाभांशावर दावा करावा. कृपया नोंद असावी की, लाभांशावर दावा करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर, २०२३ आहे. सदर तारखेपर्यंत लाभांशावर दावा न केल्यास कंपनीकडून नियमानुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ प्राधिकरणाच्या नावे संबंधित भागधारकाद्वारे धारण दावा न केलेले लाभांश हस्तांतरणाची प्रक्रिया कंपनीकडून सुरू केली जाईल.

कृपया नोंद असावी की, सदर नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतर केलेले दावा न केलेल्या लाभांशसंदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश तसेच अशा शेअर्सवरील आलेला सर्व लाभ यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध ई-नमुना आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल आणि नमुना आयईपीएफ-५ मध्ये विहित आवश्यक दस्तावेजांच्या प्रतींसह कंपनीची नोंदणीकृत कार्यालयात स्वाक्षरी केलेल्या वास्तविक प्रती (कंपनीकडे नोंद नमुना स्वाक्षरीनुसार)

भागधारकांना याबाबत काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क श्रीमती ऋतिका पवार, कंपनी सचिव आणि संपर्क तपशील ७२०८८४९५६२ किंवा rutika.pawar@otis.com वर ई-मेल करावा किंवा त्यांचा पत्रव्यवहार कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. रोड, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८९ येथे द्र.:+९१-२२-४९१८६२७०, फॅक्स:+९१-२२-४९१८६०६०, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in वर कळवावे.

ठिकाण: मुंबई

दिनांकः १४ जुलै, २०२३

ओटीस ॲलेव्हेटर कंपनी (इंडिया) लिमिटेडकरिता

ऋतिका पवार कंपनी सचिव (क्षेत्रिय अधिकारी)

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

Notice is hereby given that Folio No. HLL3009916, Equity Shares of face value Rs.1/- (Rupees one only) each bearing Share Certificate Nos. No. of Shares Distinctive No. 1319537551-1319544700 5302645

of Hindustan Unilever Limited, having its registered office at Hindustan Unilever Limited, Unilever House, B. D. Sawant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 registered in the name of Jay Keswani and Shanta Keswani (deceased) have been lost. Jay Keswani have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Piramal Finance

पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स लि.

(पूर्वीची दिवान हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लि.) आयएन : एल६५९१०एमएच १९८४पीएलसी०३२६३९

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.६०१, ६वा मजला, पिरामल अमिती इमारत, पिरामल अगस्त्या, कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर, एल बी एस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०० ०७०. दूर.: +९१ २२ ३८०२ ४०००

जाहिर सूचना

तरफायसी कायदा, २००२ अंतर्गत अधिकारांचा वापर करून आणि प्रतिभूत कर्जाच्या वसुलीकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेल्या कायद्यानुसार आणि नियमांनुसार थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता या विक्री सूचनेद्वारे मोठ्या प्रमाणावर जनतेला सूचित केले जाते. पूर्वीच्या लिलावात खरेदीदारांची चौकशी / सहभाग नसल्यामुळे, प्राधिकृत अधिकाऱ्याने येथे वर्णन केलेली प्रतिभृत मालमत्ता उक्त सरफायसी कायद्यांतर्गत खाजगी कराराद्वारे विकण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना सूचना देण्यात येत आहे की, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियमानुसार पीसीएचएफएल च्या नावे तारण ठेवलेली खाली नमृद केलेली मालमत्ता ३१.०७.२०२३ रोजी **जसे आहे जॅथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर आणि खाजगी कराराच्या मार्गाने** विकली जाईल.

कर्ज कोड/ शाखा/ कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचना	मालमत्ता पत्ता - अंतिम	थकबाकी रक्कम (१२-०७-
जामिनदार	दिनांक आणि रक्कम		२०२२)
कर्ज कोड क्र.पीएचएचएलजीजीएन०२००००२, मुंबई (शाखा), रेडकाईट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार), नरेश टिकमचंद जैन, संचालक, रेडकाईट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड (सह-	दि.१३.०७.२०२१,	२५०१ ३१३(भाग) २५वा मजला, टॉवर ए, ओमकार १९७३ वरळी पांडुरंग बुधकर रोड, निलम सेंटर जवळ, मुंबई, मुंबई ४९५० सेन्च्युरी मिल, ॲनी बेसंट रोड, महाराष्ट्र-४०००३०.	रू. १६,७९,९०,१५८.०६/- (रू. सोळा कोटी एकोणऐंशी लाख नव्वद हजार एकशे अड्डावन्न आणि पैसे सहा फक्त)
कर्जदार१)			

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी, कृपया www.piramalfinance.com/eAuction.html मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या.

दिनांक : १३ जुलै, २०२३ ठिकाण : मुंबई

(अधिकृत अधिकारी पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

फिनक्वेस्ट फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन: वुष्पर्४४०एमएच२००४पीटीसी१४६७१५ नोंदणीकृत कार्यालय: ६०२, बॉस्टन हाऊस, ६वा मजला, सुरेन रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३

FINQUEST

						(रु. लाखात	ा, प्रति शेअर डा	टा व्यतिरिक्त)
			संपलेली तिमाई	ì		संपले	ाले वर्ष	
अ.	तपशील	एकमेव			एक	ञ्मेव	एक	त्रित
क्र.		३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापर्रिक्षत	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित (सुधारित)	३१.०३.२२ लेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७३३	१३६२	3402	3224	98६३५	४६४८३	३६२९९
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२७९६)	(१४५४)	(५४३२)	(५५२९)	4849	(६४५२)	ર९३५
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२७९६)	(१४५४)	(५४३२)	(५५२९)	4849	(६८४२)	ર९३५
8	करानंतर काठावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(२४५८)	(9490)	(৬৬५३)	(५२९३)	3430	(७२५८)	4042
4	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(२४२०)	(4403)	(७७५२)	(५२९३)	3939	(७२४४)	9029
Ę	प्रदानित समभाग भांडवल	3480	3980	39 ९ 0	3990	3980	3980	3490
(g	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	१७६६५	२००८५	२२ ९ ६१	१७६६५	२२९६१	२३०८६	28400
۷	प्रतिभूती प्रमुख खाते	=	=	=	-	=	Ξ	=
9	निव्यळ मूल्य	२०८५५	२३२७५	२६१५१	२०८५५	२६१५१	२६२७६	3,2060
90	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	२५८६६	३६२९३	38220	२१८६६	38550	६८३८७	८०६५२
99	थकित परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	-	-	-		-	-	-
92	कर्ज समभाग प्रमाण	9.04	४.५६	9.39	9.04	9.39	२.६०	२.४६
93	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/–) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	१. मूलभूत (रु.)	(6.4८)	(8.03)	(२४.३०)	(4६.4९)	9.69	(२२.७५)	4.49
	२. सौम्यीकृत (रु.)	(७.५८)	(8.03)	(२४.३०)	(१६.५९)	9.69	(२२.७५)	4.49
98	भांडवल विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
94	कर्जरोखे विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१६	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
90	व्याज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.

१. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकरिता निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ३० मे, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालव मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, कंपनीच्या माहितीत हे आले आहे की कंपनीच्या अनावधानाने आणि अनैच्छिकपणे संकलित आर्थिक विवरणमध्ये तांत्रिक चुका झाल्य आहेत. याचा विचार करून, कंपनीच्या सुधारित एकत्रित आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १९ जुलै, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत ते पुन्हा निवडले आहे आणि वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे पुनरावलोकन केले गेले आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या एकमेव आर्थिव

सेवी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्य www.finquestfinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २२२३ व ३१ मार्च, २२२२ रोजी संपलेल्या तिमाहीकारताचे आकडे हे संपुर्ण वित्तीय वर्षासंदर्भात एकत्रित लेखापरिक्षित आकडे आणि इंडएएसनुसार आवश्यक वित्तीय वर्षाच्या तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

कंपनी ही भारतीय रिझर्व्ह बँकेसह (आरबीआय) नोंदणीकृत ना-प्रणाली महत्व नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी-एनडी-एमएसआय) घेणारी विना-जमा करणारी कंपनी

आहे आणि गुंतवणूक व रोखे कंपनी म्हणून वर्गीकृत आहे (एनबीएफसी-आयसीसी)

फिनक्वेस्ट फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकरित

हार्दिक बी. पटेल व्यवस्थापकीय संचालक व सीईअ

मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड १२वा मजला, कृशल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, जी.एम.रोड, चेंबुर (पश्चिम),मुंबई-४०००८९.

वेबसाईट:www.maninfra.com; गुंतवणुकदार संपर्क:investors@maninfra.com कॉर्पोरेट ओळख क्र.:एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९ दुरध्वनी:+९१-२२-४२४६३९९९ मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडच्या २१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

दस्यांना येथे सचना देण्यात येत आहे की.

कंपनीची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम घेण्याच्या दिनांक ०९ मे, २०२३ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष व्यवसायार विमर्प करण्याकरिता बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरत्दी (कायदा) आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए) (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआवआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/ सीएफडी/सीएफडी? (सीआवआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे. २०२२ आणि परिपत्रक क्र.: सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआवआर/२०२३/४ दि.९ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) (सदर परिपत्रके) सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

२१व्या एजीएमची सूचना, ई-वोटिंगकरिता प्रक्रिया व माहिती आणि वार्षिक अहवाल २०२२-२३ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार व आरटीएकडे नोंद आहेत अशा सर्व सदस्यांना १३ जुलै, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहे.

२१वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.maninfra.com/annual-reports/#ir, संबंधित नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होतील ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ठेवीदार सहभागीदाराकडे अद्यायावत नाहीत त्यांना वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता

वार्षिक अहवाल व २१वी एजीएम सूचनेची सॉफ्ट कॉपी कंपनीच्या investors@maninfra.com ई-मेलवर विनंती करून प्राप्त करता येईल.

ज्या सदस्यांना कंपनीचे कार्यचलन व खाते संबंधी कोणतीही माहिती प्राप्त करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांचे प्रश्न एजीएम तारखेपुर्वी किमान । कार्यालयीन दिवसापुर्वी (अर्थात **वुधवार, ०२ ऑगस्ट, २०२३** पुर्वी) <u>investors@maninfra.com</u> ई-मेलकर पाठवावेत जेणेकरून एजीएममध्ये कंपनीला प्रश्नांची उत्तरे देता येतील किंवा ई-मेलने पाठविता येतील.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ चे नियम २० आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (लिस्टींग ऑब्लिगेशन्र . ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४, भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाट्रारे वितरीत परिपत्रकानुसार कंपनीने २१वी एजीएम सूचनेत नमुदप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सुविधा प्रस्तावित केली आहे. एनएसडीएलट्वारे देण्यात येणाऱ्या सदर सूचनेत नमुद सर्व ठ्यावांवर एजीएमच्या तारखेला मतदानाच्या ठिकाणी

तसेच रिमोट ई-वोटिंग सुविधेने सदस्यांना त्यांचे मत देता येईल. सर्व सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की: १) २१वी एजीएम सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत मतदान प्रणालीने विमर्प केले जाईल.

रिमोट ई-वोटिंग रविवार, ०६ ऑगस्ट, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, ०८ ऑगस्ट, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल एजीएममध्ये किंवा विद्युत स्वरूपाने मत देण्याच्या पात्रता निश्चितीसाठी नोंद दिनांक बुधवार, ०२ ऑगस्ट, २०२३ आहे.

एजीएमच्या सचनेनंतर ज्या व्यक्तिने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले व कंपनीचा सदस्य झाला आणि निश्चित दिनांक अर्थात ०२ ऑगस्ट. २०२३ रोजी भागधारणा घेतली त्यांनी evoting@nsdl.co.in विनंती पाठवुन लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापी ई-वोटिंगकरिता एनएसडीएलसर् जर एखादी व्यक्ती नोंद असल्यास त्यांनी मत देण्याकरिता त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरल असाल तर <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड वापरून तुमचे पासवर्ड रिसेट करावे किंवा संपर्क क्र.०२२-४८८६७०००/०२२-२४९९७००० वर संपर्क करावा. डिमॅट स्वरुपात वैयक्तिक भागधारण करणाऱ्या व्यक्तींनी कंपनीचे शेअर्स प्राप्त करून सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असल्यास व नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी ॲक्सेस ट एनएसडीएल ई-वोटिंग सिस्टीम अंतर्गत एजीएम सूचनेत नमुद प्रक्रिया करावा.

रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल

जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने वापुर्वीच मत देतील त्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता वेईल परंतु एजीएम दरम्यान पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

बुधवार, ०२ ऑगस्ट, २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदानाने वार्षिक सर्वसाधारण समेत मत देण्याचा अधिकार असेल. त्यांना रिमोट ई-बोटिंगने किंवा एजीएम दरम्यान ई-बोटिंगने मत देण्याची पद्धत २१वी एजीएम घेण्याच्या **०९ मे, २०२३** रोजीच्या सुचनेत टीप विभागात नमुद माहितीचे पालन करावे.

काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता असलेले ई-वोटिंग युजर मॅन्युअल आणि सदस्यांकरिता फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क क्र.०२२-४८८६७०००/०२२-२४९९७००० वर संपर्क करावा किंवा संपर्क श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ट व्यवस्थापिका यांना ई-मेल evoting@nsdl.co.in वर संपर्क करावा. सदस्य कंपनी सचिवांना investors@maninfra.com वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात लेखी कळव् शकतात.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम १० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त **गुरुवार, ०३ ऑगस्ट, २०२३ ते बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत

कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. सदस्यांना सल्ला आहे, त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांच्या डीपीकडे त्यांचे ई-मेल नींद/अद्यायावत करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत, जेणेकरून त्यांना भविष्यात कंपनीकडून ई-मेलने वार्षिक अहवाल, नोटिसेस तसेच सर्व पत्र व्यवहार प्राप्त करता येईल

मन इन्फ्राकन्स्टक्शन लिमिटेडकरित

सही/-दर्गेश एस. डिंगणक कंपनी सचिव सदस्यत्व क्र. एफ७००५

दिनांक: १३ जुलै, २०२३